

August 14, 2021

BSE Limited,Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001.

Dear Sir(s),

Sub: Compliance under Regulation 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") – Newspaper Publications

Pursuant to Regulation 47 and Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed newspaper publications for Extract of unaudited Standalone & Consolidated financial results of the Company for the quarter ended June 30, 2021, published in the following newspapers on 14th August 2021;

- i. The Free Press Journal in English language
- ii. Navshakti in Marathi Language

You are requested to take above information on your records

Thanking you,

For DAI-ICHI KARKARIA LIMITED

Ankit Shah
Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

18 THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SATURDAY | AUGUST 14, 2021

कार्यपालक अभियन्ता का कार्यालय एन०आर०ई०पी०,राँची शुद्धि पत्र

इस कार्यालय द्वारा आमंत्रित ई० टेन्डर अति अल्पकालीन निविदा आमंत्रण सूचना संख्या 04/2021-22 जिसका P.R.No. 251145(N.R.E.P) 21-22 #D में निम्न प्रकार से संशोधित किया

- 1. बेवसाईट में निविदा प्रकाशन की तिथि 16.08.2021
- ई—निविदा प्राप्ति की तिथि एवं समय 16.08.2021 से 21.08.2021 अपराहन 11.00 बजे तक।
- जिला नियत्रण कक्ष रॉची में निविदा शुल्क अग्रधन की राशि, शपथ पत्र के मूल प्रति एव अपलोड किये गये योग्यता दस्तावेज की एक प्रति जमां करने की तिथि एवं समय -

23.08.2021 अपराह्न 3.00 बजे तक।

निविदा खोलने की तिथि एवं समय - 23.08.2021 अपराहन 5.00 बजे । कार्यपालक अभियन्ता शेष शर्ते यथावत रहेगी। एन0आर0ई0पी0-1,

PR 251281 NREP(21-22)D

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Manik Bhabutmal Baldota being the owner of the property i.e. Flat No. 104 on the 10th floor admeasuring an area of 1120 Sq. ft (built up area) in the building known as Trimurti Tower CHSL, situated at Mamlatdawadi, Off. S.V Road. Malad (West), Mumbai-400 064 lying being and situated at the plot of land bearing CTS No. 157 and 160 in Municipal Wad No. P-N-5, in the registration Dist and Sub Dist of Mumbai Suburban and within the limits of Brihannumbai Municipal Corporation is intending to create the mortgage of the said flat in favour of bank of Baroda Goregaon (East) Branch. Original of the first chain of document i.e agreement for sale dated 43.1985 registered under SI. No. 1781/1985 executed by M/s. Monarch Construction Company in favour of Mr.Pitamber B. Pahuja and Mrs. Jayshree P. Pahuja is misplaced and is not available. The 2nd chain document i.e agreement for sale dated 23.2.1989 is not a registered document The transfer is affected through the unregistered agreement and the share certificate. All persons claiming any interest/objection in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at her address PUBLIC NOTICE illen, trust, possession, easement, attachment of otherwise howsoever are hereby required to mak the same known to the undersigned at her addres at-Room No. 10, 2nd floor, Prakash Chamber, 7 Nagindas Master Road, Fort, Mumbai- 400 02 within 7 days from the date hereof otherwise Manik Bhabuthmal Baldota can create a vali mortgage of the said property in favour of Bank Baroda.

Saroda Date : 14.08.2021 Sucharita Patra (Advocate)

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act) Particulars of Mortgaged Name of Borrower(s) Outstanding Amount NPA(C) (Rs.) (D) property/ (ies) (B) LOAN ACCOUNT NO FLAT NO. B1 & B2, 1ST FLOOR, Rs.1,88,17,787.45/-26.05.2021 HDLALOW00489884 (Earlier LAN B WING, NEELKANTH TOWER, (Rupees One Crore SHANTI PATH,GARODIA - NAGAR, NR RAJWADI HOSPITAL, Eighty Eight Lakh Seventeen Thousand 00034628 of DHFL) I.TARUNKUMAR KANTILAL GOSALIA PROPRIETOR GHATKOPER EAST, Seven Hundred Eight MAHAVIR INDUSTRIES MUMBAI-400077 MAHARASHTRA Seven and Paisa Forty Five Only) as on 26.05.2021 ALIAS KETAN TARUN GOSALIA 3. TANVI GOSALIA ALIAS TANVI KETAN GOSALIA 4. JAYSHREE GOSALIA ALIAS JAYSHREEBEN TARUNKUMAR GOSALIA LOAN ACCOUNT NO. OFFICE NO. 414, 4TH FLOOR 27.05.2021 Rs. 1.43.12.315.93/-PURANIK CAPITOL, G.B. ROAD, NEAR BANK OF INDIA, HLLAVSH00479050 (Rupees One Crore Forty Three Lakh TRILOK VASANT NAKRANI . JAYESH VASANT NAKRANI KASARVADAVLI, THANE WEST. Twelve Thousand 3. VASANT LALJI NAKRANI (PART-NER IN GIRIJA CONSTRUCTION CO.) THANE – 400607, MAHARASHTRA Three Hundred Fifte and Paisa Ninety Thre Only) as on 27.05.2021 4. SHII PA TRII OK NAKRANI 5. GIRLIA CONSTRUCTION CO. THROUGH ITS PARTNERS

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as pe books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each o

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabili towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either

by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor.

Place: RAIGAD/MUMBAI/THANE

कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमंडल सं0-02, गढ़वा I

राँची।

शुद्धि-पत्र

PR No. – 250835 Rural Development (21-22):D

ई-निविदा आमंत्रण सूचना ई- निविदा सूचना संख्या - RWD/SD/GARHWA/06/2020-21

1. कार्य की विस्तृत विवरणी

C				
कार्य का नाम	प्राक्कलित राशि (रू0 में)	अग्रधन की राशि (रू० में)	परिमाण विपत्र का मूल्य (रू0 में)	कार्य पूर्ण करने की अवधि
पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य।	4,95,94,966.00	9,92,000.00	10000.00	12 माह
पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य।	5,27,09,345.00	10,55,000.00	10000.00	12 माह
पदाधिकारी—सह—अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य।	5,39,99,074.00	10,80,000.00	10000.00	12 माह
गढ़वा जिला के चिनियां प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी—सह—अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य।	5,24,12,367.00	10,50,000.00	10000.00	12 माह
गढ़वा जिला के रमकण्डा प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी—सह—अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य।	5,24,12,367.00	10,50,000.00	10000.00	12 माह
पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य।	5,38,67,336.00	10,78,000.00	10000.00	12 माह
गढ़वा जिला के कान्डी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी—सह—अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य।	4,95,94,966.00	9,92,000.00	10000.00	12 माह
	गढ़वा जिला के मंडरिया प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के रंका प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के धुरकी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के चिनयां प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के विनयां प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के खरौन्धी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के खरौन्धी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के कार्डी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्य कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य।	काय का नाम (क्ल में) गढ़वा जिला के भंडरिया प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थं वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के रंका प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थं वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के धुरकी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थं वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के चिनयां प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थं वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के रमकण्डा प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थं वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के खरौन्धी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थं वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। उ.24,12,367.00 5,24,12,367.00 5,24,12,367.00 5,38,67,336.00 4,95,94,966.00	काय का नाम (रू० में) गढ़वा जिला के भंडरिया प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी—सह—अंचलाधिकारी / पर्यवेक्षीय / तृतीय / चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के चुरकी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी—सह—अंचलाधिकारी / पर्यवेक्षीय / तृतीय / चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के धुरकी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी—सह—अंचलाधिकारी / पर्यवेक्षीय / तृतीय / चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के चिनयां प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी—सह—अंचलाधिकारी / पर्यवेक्षीय / तृतीय / चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के रमकण्डा प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी—सह—अंचलाधिकारी / पर्यवेक्षीय / तृतीय / चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के खरौन्धी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी—सह—अंचलाधिकारी / पर्यवेक्षीय / तृतीय / चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के खरौन्धी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी—सह—अंचलाधिकारी / पर्यवेक्षीय / तृतीय / चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। उ,24,12,367.00 10,50,000.00 10,50,000.00 5,24,12,367.00 10,50,000.00 10,78,000.00 4,95,94,966.00 9,92,000.00	कार्य का नाम प्रविचिष्ठ में प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के रंका प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के रंका प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के धुरकी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के चिनियां प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के रमकण्डा प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के खरौन्धी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास एवं विविध कार्य। गढ़वा जिला के कान्डी प्रखण्ड में प्रखण्ड विकास पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास कर्म पदाधिकारी-सह-अंचलाधिकारी/पर्यवेक्षीय/तृतीय/चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का विकास निर्माण तथा प्रखण्ड परिसर का

वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि - 11.08.2021

- ई—निविदा प्राप्ति की तिथि एवं समय दिनांक 20.08.2021 अपराहन 5:00 बजे तक।
- कार्यपालक अभियता का कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल सं0−02, गढ़वा ⁄ मुख्य अभियता का कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रक्षेत्र, एफ0 एफ0 पी0 भवन, धुर्वा, राँची में निविदा शुल्क, अग्रधन की राशि एवं Affidavit जमा करने की अंतिम तिथि एवं समय — 23.08.2021 अपराहन 05:00 बजे तक । निविदा खोलने का स्थान — मुख्य अभियंता का कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रक्षेत्र, एफ0 एफ0 पी0 भवन, धुर्वा, राँची
- निविदा खोलने की तिथि एवं समय 24.08.2021 अपराहृन 2:00 बजे। निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता :— कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल सं0—02
- ई—निविदा प्रकोष्ट का दूरभाष सं० 9430774491 (संबंधित कार्यपालक अभियंता का दूरभाष नम्बर)
- निविदा शुल्क राष्ट्रीयकृत बैंक द्वारा निर्गत झुफ्ट या बैकर्स चेक जो कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशे"। प्रमंडल सं0–02, गढ़वा के पदनाम से देय हो देना होगा।
- रूप में जमा करना होगा। विशेष परिस्थिति में बिना कारण बताये निविदा रद्ध करने अथवा स्थिगत करने का अधिकार अधोहस्ताक्षरी को सुरक्षित
- विस्तृत जानकारी के लिये वेबसाईट www.jharkhandtenders.gov.in एवं कार्यालय की सूचना पट्ट

पर देखा जा सकता है। कार्यपालक अभियता

Date of

PR 251269 (Rural Development) 21-22 (D)

Name of the branch/ email ID ,Name of

ग्रामीण विकास विशेष प्रमंडल स0-02, गढवा।

For Indiabulls Commercial Credit Limited

CIN: L24100MH1960PLC011681 Regd. Off. Liberty Building, Sir Vithaldas Thackersey Marg, New Marine Lines, Mumbai : 400 020

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR

Dai-ichi Karkaria Limited

THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021									
(Rs. In lakh									
		Standalone		(Consolidated				
Particulars	Quarter ended 30th June 2021 (Unaudited)	Year ended 31st March 2021 (Audited)	Quarter ended 30th June 2020 (Unaudited)	Quarter ended 30th June 2021 (Unaudited)	Year ended 31st March 2021 (Audited)	Quarter ended 30th June 2020 (Unaudited)			
Total Income from operations	3,466	9,742	1,782	3,466	9,742	1,782			
Net (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(496)	(2,497)	(693)	(496)	(2,632)	(693)			
Net (Loss) / Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(496)	5,718	(693)	(496)	5,583	(693)			
Net (Loss) / Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(496)	4,979	(693)	(522)	5,068	(623)			
Total Comprehensive Income for the period {Comprising (Loss) / Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) }	(498)	4,995	(696)	(524)	5,082	(626)			
Paid up Equity Share Capital (Face Value Rs 10 each)	745	745	745	745	745	745			

14.112

Notes :

Details of the Property

Other equity excluding revaluation reserve

Earnings per share Basic and Diluted in Rs

DAI-ICH

1) The above is an extract of the detailed format of unaudited standalone and consolidated financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on the Stock Exchange website - www.bseindia.com and the Company's website -

(6.65)

- www.dai-crillindia.com. The above unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 13 August 2021. The figures for the quarter ended 30 June 2021 have been subjected to limited review by the statutory auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the limited review report for the quarter ended 30
- June 2021.

 The Company's management, pursuant to 'Ind AS 108 Operating Segments' has concluded that the Company has only one reportable segment which is Specialty Chemicals. Accordingly, no separate disclosures of segment information have been made. Pursuant to a fire incident on 22 November 2020 at Dahej factory situated at Plot no. D-2/20, GIDC, Tall. Vagra, Dist. Bharuch 392130, Gujarat, certain property, plant and equipment and inventory were damaged. It also disrupted the production process and impacted the financial performance of the Company for the year ended 31 March 2021. As a result of the incident, the Company had recognised a loss of Rs. 4,932 lakhs (Rs. 4,326 lakhs towards property plant and equipment, Rs. 581 lakhs towards inventories and Rs. 25 lakhs towards other expenses) as an exceptional item in the standalone financial results. The Company's assests and inventories are covered under an Insurance policy and a claim has been lodged with the Insurance company for the losses suffered.
- The Company's claim is under survey and the same would be accounted for when the claim is approved by the Insurance Company The Company sold its Land Parcel situated at 105th Milestone, Mumbai-Pune Road, P.O. Kasarwadi, Pune 411034 to Gera Developments Private Ltd., Pune for a consideration of Rs. 15,350 lakhs via the land sale conveyance deed executed on 5 March 2021 The Company received the sale consideration and recognised a gain of Rs. 13,147 lakhs (net of costs incurred in obtaining clearances from various departments and towards consultant fees for selling the land aggregating to Rs. 1,750 lakhs) as an expectional them is the charged lane free in the charged lane. exceptional item in the standalone financial results.
- exceptional item in the standalone financial results. The Code on Social Security, 2020 (Code) relating to employee benefits during employment and post-employment benefits received Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective. The Company has considered the impact of Covid-19 pandemic on its business operations and financial results based on its review of current indicators of future economic conditions. However, the impact assessment of this pandemic is a continuing process given the uncertainties associated with its nature and duration, and accordingly, the Company will continue to monitor any material changes to future economic conditions.
- to future economic containons

 The figures in respect for the quarter ended 31 March 2021 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year and the published year to date figures up to third quarter of the respective financial year.

 Figures are rounded off to the nearest lakh.

For and on behalf of the Board

Reserve EMD Bid Increase

Date and time of

(8.36

Ms. S. F. Vakil Place : Mumbai Dated: 13 August 2021 Chairperson and Managing Director

Book O/s*

PUBLIC NOTICE

We are investigating the title of Municipal Employees Aghadi Co-Operative Housing Society Limited ("Society") in respect of land bearing Survey No. 381 Hissa No.3 of Village Kole Kalyan and more particularly described in the Schedule hereunder written ("said property") as well as the development rights granted to Sangvi Lifespace Private Limited ("Developer") in respect of the said property vide Development Agreement dated 17.06.2021 registered under Serial No. BDR15/5442/2021.

We call upon all concerned persons having any right, title, interest, claim or demand in respect of the said property [whether by way of sale, mortgage, lease, gift, exchange, trust, inheritance, bequest, possession, license, tenancy, lien, charge, maintenance, easement, Lis Pendens, or otherwise howsoever] to make the same known to us in writing with duly notarized documentary proof [at the address mentioned below] within 14 days of this notice.

On expiry of 14 days, we will presume that the right, title, interest, claim, or demand is waived and abandoned, and thereafter no such claim shall be entertained and it shall be deemed that the title of Society and Developer is clear and marketable and title certificate shall be issued.

SCHEDULE

All that piece and parcel of land or ground admeasuring 1938.80 Sq. Mtrs. as per Property Card and 2100 Sq. Mtrs. as per Conveyance Deed dated 31st August, 1982 and bearing Survey No. 381 Hissa No.3, corresponding to CTS No. 1 of Village Kole Kalyan, Taluka Andheri, together with structures standing thereon and situated at Vakola Police Station Road, Santacruz (East), Mumbai – 400 055 within the limits of Registration District and Sub-District of Mumbai Suburban (Bandra).

Date: 14th August, 2021 Place : Mumbai

Lex Services **Advocates & Attorneys**

Lex Services, Advocates & Attorneys 28, 3rd Floor, New Bansilal Building, Opp. Bombay House, 11, Homi Modi Street, Fort, Mumbai – 400001. Tel: +91 22 40034444 / 40036666,

Email: legal@lexservices.in, Website: www.lexservices.in

	(Under Regulation 6 of the Inso	NOUNCEMENT Ivency and Bankruptcy Board of India r Corporate Persons) Regulations, 2016)
	FOR THE ATTENTION	OF THE CREDITORS OF
		ERVICE PRIVATE LIMITED
_		F PARTICULARS
1.	Name of corporate debtor	Sangeeta Aviation Services Private Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	30.07.2012
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai, Maharashtra.
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U62200MH2012PTC233881
5.	Address of the registered office and	5B-34, Akshay Mittal Ind .Estate, Saki Naka,
	principal office (if any) of corporate debtor	Andheri (East) , Mumbai 400059.
6.	Insolvency commencement date in respect	Date of order 10.08.2021, Order retrieved from
	of corporate debtor	website on 13/08/2021 (Certified Copy of ord
	·	awaited)
7.	Estimated date of closure of insolvency	06.02.2022
	resolution process	(180 days from insolvency commencement dat
8.	Name and registration number of the	Modilal Dharnrai Pamecha
	insolvency professional acting as interim	Rea No- IBBI/IPA-001/IP-P01231/2018-2019/1
	resolution professional	
9.	Address and e-mail of the interim	camodilalpamecha@gmail.com
	resolution professional, as registered with	
	the Board	
10.	Address and e-mail to be used for	Address: C-802 Padmarag, J.B.Nagar Andheri
	correspondence with the interim resolution	Mumbai -400059, Maharashtra.
	professional	Email : camodilalpamecha@gmail.com
11.	Last date for submission of claims	27.08.2021 (14 Days from the date of retrieval
		order i.e 13.08.2021)
12.	Classes of creditors, if any, under clause	N.A.
	(b) of sub-section (6A) of section 21.	
	ascertained by the interim resolution	
	professional	
13.	Names of Insolvency Professionals	N.A.
	identified to act as Authorised	
	Representative of creditors in a class	
	(Three names for each class)	
14	Relevant Forms and	Web link: http://www.ibbi.gov.in/home/download
	Details of authorized representatives	Physical Address: Not Applicable
	are available at:	,

The creditors of Sangeeta Aviation Services Private Limited, are hereby called upon to submit the claims with proof on or before 27.08.2021 the date falling fourteen days from the appointment of th namins will proof or or before 27.36.2021 the date faming out teen days from the appointment of the therm resolution professional at the address mention against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All oth

reditions may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No. 13

o act as authorised representative of the class [specify class] in Form CA. submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Time of

Nature of

Nature of



INDIAN OVERSEAS BANK

REGIONAL OFFICE MAKER TOWERS-E WING, FIFTH FLOOR, CUFFE PARADE, MUMBAI-400 005 Phone No. 22174124/147/148/149/150, Email: 0801ard@iob.in

E Auction on 31.08.2021

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF MOVABLE/IMMOVABLE PROPERTIES

SALE OF MOVABLE/IMMOVABLE PROPERTIES MORTGAGED TO THE BANK UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002. Whereas, the Authorised Officer of Indian Overseas Bank has taken possession of the following property/ies under section 13(4) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act,2002. (hereinafter referred as "Act") pursuant to the notices issued under Sec 13(2) of the Act under in the following loan accounts for the dues as mentioned in the notices (under Section 13(2) to the respective borrowers with the right to sell the same on "AS IS WHAT IS BASIS" AND "WHATEVER THERE IS BASIS" for realization of Bank's Dues plus interest as detailed hereunder and whereas, consequent upon failure of the borrowers concerned to repay the dues, the undersigned, in exercise of powers conferred under Section 13(4) of the Act, hereby proposes to realize the Bank's dues by sale of the said property/ies. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website.

No. account/contact person Name and No.	NPA		(In Lakhs)	Price (Rs. In Lacs)	(Rs. In Lacs)	Amount (Rs. in lacs)	Inspection	e-auction	possession	property
1 ARMB Mumbai, M/S Vedant International Garments Mfg. Ltd. email : iob1998@iob.in Mr. Sudhanshu Tripathi, Contact No. 7408896979	30.03.2015	All that Piece & Parcel of Gala 109 & 110, Admeasuring about 1515 Sq.Ft. (Built Up Area) in the Building Known as "Navyug Industrial Estate" in Navyug Industrial Estate Co-operative Society Ltd. Situated at Tokershi Jivraj Road, Sewree, Mumbai-400015, Bearing C. S. No. 1/167 (Part) in the Registration Sub District of Mumbai of Parel Sweree Division.	as on 30.09.2020 plus further Interest charged	206.11	20.62	0.50	20.08.2021 between 3.00 P.M. to 5.00 P.M. (with prior appointment)	11.00 AM to 01.00 PM with auto extention of 10 minutes	Physical 21.07.2017	Commericial
2 ARMB Mumbai, M/S Vedant International Garments Mfg. Ltd. email: iob1998@iob.in Mr. Sudhanshu Tripathi, Contact No. 7408896979	30.03.2015	All that Piece & Parcel of Unit No. 201, Second Floor, Admeasuring 1310 Sq.Ft. (Built up area) in the Building Known as 'Navyug Industrial Estate' in "Navyug Industrial Estate Co-operative Society Ltd.", Situated at T. J. Road, Sewree, Mumbai-400015, Bearing Cadastral Survey No. 3/167 (Part) of Parel Sewree Division with the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.		137.62	13.77	0.50	20.08.2021 between 3.00 P.M. to 5.00 P.M. (with prior appointment)	11.00 AM to 01.00 PM with auto extention of 10 minutes	Physical 21.07.2017	Commericial
3 ARMB Mumbai, M/S Vedant International Garments Mfg. Ltd. email : iob1998@iob.in Mr. Sudhanshu Tripathi, Contact No. 7408896979	30.03.2015	All that piece and parcel of Unit No. 202, Second Floor, Admeasuring 710 Sq.Ft. (Built up area) in the Building Known as 'Navyug Industrial Estate' in "Navyug Industrial Estate Co-operative Society Ltd.", Situated at T. J. Road, Sewree, Mumbai-400015, Bearing Cadastral Survey No. 3/167 (Part) of Parel Sewree Division with the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban		74.58	7.46	0.50	20.08.2021 between 3.00 P.M. to 5.00 P.M. (with prior appointment)	11.00 AM to 01.00 PM with auto extention of 10 minutes	Physical 21.07.2017	Commericial
4 ARMB Mumbai M/s Jaylon Impex India Pvt. Ltd. email: iob1998@iob.in Mr. Sudhanshu Tripathi, Contact No. 7408896979	31.03.2018	Flat No. 3, 1st Floor, Nugget Co-operative Housing Society Limited, (Society Registration No. BOM/ HSG/2734/1971), Survey No. 62, CTS No. 5 of Village Bandra, 62, Chitrakar Dhurandhar Marg, 18th Road Corner, Opposite Snow White Apartment, Khar (West), Mumbai-400 052 in the name of Mrs. Pushpa J. Kaushik & Mr. Jai M. Kaushik	as on 31.12.2020 plus further Interest charged	478	47.8	1.00	20.08.2021 between 3.00 P.M. to 5.00 P.M. (with prior appointment)	11.00 AM to 01.00 PM with auto extention of 10 minutes	Symbolic Possession	Residential
5 ARMB Mumbai M/s Jaylon Impex India Pvt. Ltd. email : iob1998@iob.in Mr. Sudhanshu Tripathi, Contact No. 7408896979"	31.03.2019	Residential Flat having built up area of 870 sq. feet at Flat No. 4, 1st Floor, Nugget CHSL, S. No. 62, CTS No. 5 of Village Bandra, 62 Chitrakar Dhurandhar Marg, Dr. Babasaheb Ambedkar Colony, 18th Road Corner, Opp Snow Unite Apartment, Khar (W) Mumbai-400052 in the name of Mrs. Pushpa J. Kaushik.		427.1	42.71	1.00	21.08.2021 between 3.00 P.M. to 5.00 P.M. (with prior appointment)	11.00 AM to 01.00 PM with auto extention of 10 minutes	Symbolic Possession	Residential
6 ARMB Mumbai M/s Jaylon Impex India Pvt. Ltd. email : iob1998@iob.in Mr. Sudhanshu Tripathi, Contact No. 7408896979	31.03.2020	Flat No. 6, 2nd Floor, built up area of 720 sq. feet, New Common Wealth CHSL, Plot No. 229 of TPS No. III, CTS No. F/766 of village Bandra, Opp Suburbia Mall, Near Shalimar Hotel and Reliance Electric House, Linking Road, Bandra (West) Mumbai-400050 in the name of M/s Jaylon Impex India Pvt. Ltd.		363	36.3	1.00	21.08.2021 between 3.00 P.M. to 5.00 P.M. (with prior appointment)	11.00 AM to 01.00 PM with auto extention of 10 minutes	Symbolic Possession	Residential
7 ARMB Mumbai M/s Jaylon Impex India Pvt. Ltd. email:iob1998@iob.in Mr. Sudhanshu Tripathi, Contact No. 7408896979	31.03.2021	Office premises at 304, 3rd floor, built up area of 425 sq. feet, Midas Building, Sahar Plaza Complex, CTS No. 243 (part) and on sub division renumbered as CTS No. 243(A) of village Kondivita, Near Chakala, J. B. Nagar Metro Station, Sir Mathuradas Vasanji Road, Andheri (East), Mumbai-400059 in the name of M/s Pushpa International		93.81	9.39	1.00	21.08.2021 between 3.00 P.M. to 5.00 P.M. (with prior appointment)	11.00 AM to 01.00 PM with auto extention of 10 minutes	Symbolic Possession	Commericial
8 ARMB M/s Kumar International email: iob1998@iob.in Mr. Mayank Bohra 7045063098, Ph: 02222174116	30.06.2017	Gala No. 7/B & 8/B, ground & 2 upper levels, (amalgamated) along with machineries, in the Complex known as "Laxmi Compound" Grampanchayat House No. 766/8B, Bhiwandi-Wada Road, Survey No. 22, Hissa No. 4 To 24, Village Shelar, Taluka Bhiwandi, District Thane, Plinth Area Each Gala 4,000 sq.ft. (371.74 sqm.) Builtup area (as per agreement & Index-II) & 5699 sq.ft. Usable Area including additions & extensions total Area is 5699*2 =11398 sq.ft. standing in the name of Mr. Arun Shankar Lal Binani	31.07.2020 plus further Interest charged thereon	194.72	19.48	0.50	21.08.2021 between 3.00 P.M to 5.00 P.M. (with prior appointment)	11.00 AM to 01.00 PM with auto extention of 10 minutes	Physical 06.02.2018	Commericial
9 ARMB, Mumbai M/S.Texplast Industries Limited email : iob1998@iob.in Mr. Abhay Kumar Nidar 8238744100 Ph : 022-22174180	28.01.2014	Land & Building bearing Gut No. 39 & 40 along with allied Industrial Building Structures situated at Village Nehroli, Off Bhiwandi Wada Road, Taluka Wada, Dist. Thana-421303 owned by M/s Texplast Industries Limited area of Land 20290 Sq. Mt.		419.35	41.94	1.00	23.08.2021 between 3.00 P.M. to 5.00 P.M. (with prior appointment)	11.00 AM to 01.00 PM with auto extention of 10 minutes	Physical 14.01.2016	Commericial

*Book O/s (Rs. In Lakhs) is as on the date mentioned plus interest & charges from that date onwards.

This publication is also a 15 days notice to the borrower/mortgagor & Guarantor of the above loans under Rule 9(1) of Security Interest (enforcement) rules 2002, under SARFAESI Act 2002 about holding of the e-auction sale by inviting tenders from the PUBLIC in General for sale of secured assets.

For Details E-auction Notice Please refer our website www.iob.in and the service provider website's https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi.Earnest Money Deposit (EMD) shall be paid online through NEFT/RTGS mode (After generation of Challan from https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi which will provide account details) in bidders Global EMD Wallet account. The EMD amount can be deposited from 17.08.2021 to 27.08.2021

FREE PRESS

www.freepressjournal.in

आणि त्यागित आणि/किंवा परित्यागित मानले जातील. उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट (सदर परिसराचे वर्णन)

जाहीर सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येते की, आमचे अशिल हे स्टेर्लिंग अन्ड विल्सन प्रायव्हेट

लिमिटेड, कंपनीज ॲक्ट, १९५६ च्या तरतूदींतर्गत आणि कंपनीज ॲक्ट, १९१३ च्या

तरतूदींतर्गत मानीव इन्कॉर्पोरेट कंपनी आणि त्यांचे नोंदणीकृत कार्यालय ९वा मजला,

युनिवर्सल मॅजेस्टिक, पी.एल.लोखंडे मार्ग, चेंबूर मुंबई-४०००४३ यांच्यासह खालील

. परिशिष्टात अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या परिसराच्या खरेदीकरिता वाटाघाटी करत

कोणत्याही व्यक्तीस सदर परिसर आणि/किंवा त्याचा कोणताही भागासंदर्भात किंवा

त्यावर किंवा त्यामध्ये किंवा त्याच्याशी करार,विक्री, अदलाबदल, अभिहस्तांकन,

गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, वारसा, भोगवटा, कब्जा, कुळवहिवाट, पोट-

कुळविहवाट, लिव्ह आणि लायसन्स, केअर टेकर बेसीस, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा,

धारणाधिकार, देखभाल, सुविधाधिकार, हक्क, करर, करारनामा किंवा विलेख, लिखित,

मयत, देणगी,उत्तराधिकार, कुतुंब व्यवस्था/वाटाघाटी, वाद, कोर्टाचा आदेश किंवा

हुकुम, कंत्राट, विकासहक्क, एफएसआय/टीडीआर कंस्पशन किंवा भार याशिवाय

कसेहीच्या मार्गे कोणताही शेअर, अधिकार, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा,

आक्षेप आणि/किंवा मागणी काही असल्यास लिखित स्वरुपात पृष्ठ्यर्थ कागदपत्रीय

पराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना आमचे कार्यालय २ रा मजला, एन.एम. वाडीया

इमारत, १२३ एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे मार्क्ड कॉपीसह

*****सदर प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे, क्सूर केल्यास

अशा व्यक्तींचे कोणताही आणि सर्व असे संबंधीत शेअर, अधिकार, नामाधिकार,

फायदा, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि /िकंवा मागणी असल्यास त रह करण्यात येतील

बांद्रा, जिल्हा मुंबई उपनगराचा नोंदणीकृत उप-जिल्ह्यातील गाव बोरला, तालुका साऊथ सॅल्सेट येथे स्थित असलेले आणि वसलेले सीटीएस क्र.४ए/८ आणि नवीन सीटीएस क्र.४ए/८/१ धारक मोजमापीत ५,८०० चौरस मीटर्स जिमनीवर बांधकामीत इमारतीच्या २ऱ्या मजल्यावरील पोडियमवरील ५० कार पार्किंग स्पेस सह युनीवर्सल मॅजेस्टीक अशा ज्ञात इमारतीच्या १४वा मजल्यावरील कमर्शिअल युनीट क्र.१४०१ ते १४१२ मोजमापीत २,३२५ चौरस मीटर्स चटई क्षेत्राच्या मालकी तत्व अशी ज्ञात चा हक्क, कब्जा व भोगवट्यासह युनीवर्सल मॅजेस्टीक प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड द्वारे जारी ३० नोव्हेंबर, २०१७ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र.४३ मध्ये संलग्नीत प्रत्येकी रु.५०/- दर्शनी मुल्याचे विभिन्न क्र. ७३१ ते ७५० (दोन्ही एकत्रित) धारक २०(वीस) पुर्ण भरणा शेअर्स

१४ ऑगस्ट, २०२१ रोजी दिनांकीत

वाडीया घांदी ॲण्ड कं. धवलजे. मेहता

कर्ज वस्ति न्यायाधिकरण क्र. ।, मुंबई

भारत सरकार (वित्त मंत्रालय आणि वित्तीय सेवा विभाग) एमटीएनएल इमारत, २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५. विक्री उद्घोषणा मांडण्यासाठीची सूचना हस्तांतरण वसुली कार्यवाही क्र. २१४ सन २०१७

स्टॅण्डर्ड चार्टड बँकप्रमाणपत्र धारक

विरुध्द एमएसटीसी लिमिटेड

...प्रमाणपत्रीत ऋणको

प्रती, एमएसटीसी लिमिटेड, २२५-सी, एजेसी बोस रोड,

नि. क्र. : ५३ कोलकाता - ७०००२० पुढील तारीख: ३० ऑगस्ट, २०२१ ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी व्याज आणि खर्चासह रु. २२२,५१,००,०००/– (भारतीय रुपये दोनशे बावीस करोड एकावन्न लाख मात्र) ची रक्कम अर्जदार बँकेला चुकती करण्यासाठी मूळ प्रमाणपत्र क्र. ४३ न २०१२ मधीलअंतरिम वसुली प्रमाणपत्र क्र. २१४ सन २०१७ निर्गमित केले होते.

ज्याअर्थी तुम्ही रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमुद मिळकत जप्त केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता दि. २७ मार्च, २०१९ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

- १. ६०७-६०८, रहेजा सेंटर, निरमन पॉईंट, फ्री प्रेस रोड, मुंबई ४०००२१.
- २. फ्लॅट क्र. बी-२१, विकास फिनले टॉवर्स, परेल टॅंक रोड, कालाचौकी, परेल (पूर्व), मुंबई - ४०००३३
- फ्लॅट क्र. बी-२२, विकास फिनले टॉवर्स, परेल टॅंक रोड, कालाचौकी, परेल (पूर्व), मुंबई - ४०००३३
- फ्लंट क्र. बी-२३, विकास फिनले टॉवर्स, परेल टॅंक रोड, कालाचौकी, परेल (पूर्व), मुंबई - ४०००३३
- फ्लॅट क्र. बी-२४, विकास फिनले टॉवर्स, परेल टॅंक रोड, कालाचौकी, परेल (पूर्व), मुंबई - ४०००३३
- फ्लॅट क्र. २०२, मौर्या सीएचएस लि., प्लॉट क्र. ९७-ए, स. क्र. २८७, मालाड
- (पूर्व), मुंबई- ४०००९७. फ्लॅट क्र. २०३, मौर्या सीएचएस लि., प्लॉट क्र. ९७-ए, स. क्र. २८७, मालाड
- (पूर्व), मुंबई- ४०००९७.
- फ्लॅट क्र. ३०२, मौर्या सीएचएस लि., प्लॉट क्र. ९७-ए, स. क्र. २८७, मालाड
- ९. फ्लॅट क्र. ४०२, मौर्या सीएचएस लि., प्लॉट क्र. ९७-ए, स. क्र. २८७, मालाड (पूर्व), मुंबई- ४०००९७.
- १०. फ्लॅट क्र. ३०२, कॉस्मॉपोलिअन अप्सरा सी.एच.एस. आंबेडकर रोड, १०. पाली हिल, बांद्रा (पश्चिम), मुंबई - ४०००५०.
- ११. फ्लॅट क्र. ११/१, एलोरा अपार्टमेंट्स २, हरियाहट रोड साऊथ, कोलकाता-
- १२. फ्लॅट क्र. ११/२, एलोरा अपार्टमेंट्स २, हरियाहट रोड साऊथ, कोलकाता-900086.
- १३. सुवास, १७६, सारत बोस रोड, ४ बी, ४ था मजला, कोलकाता- ७०००२९. सदर मुंबई येथे ६ ऑगस्ट, २०२१ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या

(अशु कुमार) वसली अधिकारी डीआरटी-।, मुंबई

The spirit of Mumbai is now 93 years old!



本 DAI-KHI

दाई-डची करकारिया लिमिटेड

सीआयएन : L24100MH1960PLC011681

नोंदणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग, सर विक्रलदास ठाकरसी मार्ग, न्यू मरीन लाइन्स, मुंबई - ४०० ०२०

दि. ३० जून, २०२९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

		स्थायी			ति		
तपशील	दि. ३०.०६.२०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)	दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३०.०६.२०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)	दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	
परिचालनातून एकूण उत्पन्न	३४६६	९७४२	१७८२	३४६६	९७४२	१७८३	
कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निञ्चळ नफा/तोटा	(४९६)	(२४९७)	(६९३)	(४९६)	(२६३२)	(६९३)	
करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	(४९६)	५७१८	(६९३)	(४९६)	५५८३	(६९३)	
करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	(४९६)	४९७९	(६९३)	(५२२)	५०६८	(६२३)	
कालावधीकरिता (कालावधीकरिता (करपश्चात (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न करपश्चात) यांचा समावेश) एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(४९८)	४९९५	(६९६)	(५२४)	५०८२	(६२६)	
प्रदानित समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्य)	૭૪५	૭૪५	૭૪५	હજપ	૭૪५	૭૪૯	
अन्य इक्विटी, पुनर्मूल्यांकन राखीव वगळता	1	१४११२			१६३०२		
उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत व सौम्यीकृत रुपयांत (प्रत्येकी रु १०/-)	(8.86)	88./3	(9.30)	(19.00)	EZ 03	(/ 38)	

१. वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.dai-ichiindia.com वर उपलब्ध आहे.

वरील स्थायी वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १३.०८.२०२१ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजुर्र ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अहवालावर त्यांचे अ-सुधारित मत व्यक्त केले आहे.

३. कंपनीच्या व्यवस्थापनाने आयएनडी एएस १०८ - कामकाजात्मक विभागा अंतर्गत निष्कर्ष काढला आहे की कंपनीचा केवळ एकाच नोंदीयोग्य विभाग आहे तो म्हणजे स्पेश्यालिट

केमिकल होय. त्यानुसार, विभागीय माहितीची कोणतीही वेगळी घोषणा करण्यात आली नाही. . प्लॉट क्र. डी - २/२०, जीआयडीसी, ता. वागरा, जि. भरूच - ३९२ १३०, गुजरात येथील दाहेज फॅक्टरीमध्ये दि. २२ नोव्हेंबर, २०२० रोजी लागलेल्या आगीच्या घटनेत काहं

लमत्ता, प्लान्ट व मशिनरी तसेच इन्व्हेंटरीचे नुकसान झाले होते. यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये अडथळा आला व त्याचा परिणाम दि. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्य कंपनीच्या वित्तीय कामगिरीवर झाला. सदर प्रसंगाच्या परिणामी कंपनीला रु. ४९३२ लाख (रु. ४३२६ लाख मालमता, प्लान्ट व मशिनरीकरिता, रु. ५८१ लाख इन्व्हेंटरीजकरिता व रु. २५ लाख अन्य खर्चाकरिता) इतके नुकसान झाले, जे स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अपवादात्मक बाबी म्हणून नोंद आहेत. कंपनीची संपत्ती व इन्व्हेंटरीज् या विमा पॉलिसीअंतर्गत ाविष्ट आहेत व झालेल्या नुकसानभरपाईकरिता विमा कंपनीकडे दावा दाखल करण्यात आला होता. कंपनीचा दावा सर्वेक्षणाअंतर्गत आहे व विमा कंपनीद्वारे दावा मंजूर झाल्यावर तं

५. दि. ०५ मार्च, २०२१ रोजी करण्यात आलेल्या जमीन विक्री अभिहस्तांकन कराराद्वारे कंपनीने १०५ वा माइलस्टोन, मुंबई - पुणे मार्ग, पी.ओ. कासारवाडी, पुणे - ४११ ०३४ येथील् त्यांच्या जमिनीचा भूखंड गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लि., पुणे यांना रु. १५३५० लाख इतक्या किमतीत विक्री केला. कंपनीला विक्री रक्कम प्राप्त झाली व स्थायी वित्तीय निष्कर्षांमधील अपवादात्मक बाबी म्हणून हे. १३१४७ लाख इतका नफा प्राप्त झाला. (विविध विभागांकडून मंजुरी प्राप्त करण्यासाठी उद्भवलेले निव्वळ मूल्य तसेच जिमनीच्या विक्रीकरिताचे कन्सल्टर शुल्क म्हणून एकत्रित हे. १७५० लाख) जो स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अपवादात्मक बाबी म्हणून नोंद आहे. ६. सप्टेंबर, २०२० मध्ये रोजगार व रोजगारपश्चात लाभांदरम्यान कर्मचारी लाभांशी संबंधित सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० (संहिता) ला राष्ट्रपर्तीची संमती प्राप्त झाली. सदर संहित

रतीय राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. तथापि, ज्या दिवशी संहित। प्रभावी होईल ती अधिसचित करण्यात आलेली नाही, जेव्हा सदर संहिता अस्तित्वात येईल तेव्हा तिच्या प्रभावाचे कंपन र्घारण करील व संहिता प्रभावी झालेल्या कालावधीमध्ये कोणत्याहीसंबंधित प्रभावित बार्बीची नोंद करील.

a. भविष्यातील आर्थिक स्थितीच्या विद्यमान निर्देशांच्या आपल्या पनरावलोकनाच्या आधारावर कंपनीने आपले व्यावसायिक कामकाज व वित्तीय निष्कर्षांवर कोव्हिड - १९ महामारीच्य मावाचा विचार केला आहे. तथापि, सदर महामारीच्या प्रभावाचे निर्धारण ही तिचे स्वरूप व कालावधीवर अवलंबून अनिश्चित स्वरूपातील अखंडित प्रक्रिया आहे व त्यानुसार कंपर्न विष्यातील आर्थिक स्थितीतील कोणत्याही व्यापक बदलावर लक्ष ठेवन असेल

. दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसंदर्भातील आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रसिद्ध वर्ष ते दिनांक आकडेवारीदरम्य

. आकडे जवळच्या लाख अंकापर्यंत पूर्ण स्वरूपात नोंद आहेत

कु. एस.एफ. वकील

दिनांक : १३.०८.२०२१

वॉल स्ट्रीट फायनान्स लि.

युनिट ६२२, दी समिट बिझनेस बे-ओमकार, पीव्हीआर सिनेमाा समोर, चकाला, एम.व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३

दूरध्वनी : ०२२-६२७०९६००, वेबसाईट : www.wsfx.in, सीआयएन- एल९९९९एमएच१९८६पीएलसी०३९६६० <u> ३० जन, २०२१ रोजी संपलेली तिमाहीकरिता</u> अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

							(रु. लाखांत)
अ. एकत्रित अलिप्त							
क्र.	तपशील	संपलेर्ल	ो तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष
		३०-जून-२१	३०-जून-२०	३१-मार्च-२१	३०-जून-२१	३०-जून-२०	३१-मार्च-२
१	प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	५८५.१६	३१२.२२	२,१११.३६	५८५.१६	३१२.२२	२,१११.३६
2	कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक						
	आणि/किंवा अनन्य साधारण बाबीपूर्व #)	(१७१.७२)	(१८८.५०)	(५८६.१५)	(१७१.७२)	(१८८.५०)	(५८६.६७)
ş	करपूर्व कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)	(१७१.७२)	(१८८.५०)	(६९६.१५)	(१७१.७२)	(१८८.५०)	(६९६.६७)
γ	कर पश्चात कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
	आणि/ किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)	(११८.१५)	(१२९.६८)	(५१३.१९)	(११८.१५)	(१२९.६८)	(५१३.७४)
ų	कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधी						
	करिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक						
	उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(११७.७५)	(१३१.२०)	(५११.६२)	(११७.७५)	(१३१.२०)	(५१२.१७)
ε	समभाग भांडवल	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४
Ø	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित दर्शविल्यानुसार (पुनर्मूल्यांकित						
	राखीव वगळून) राखीव	-	-	१ ,८११.१७	-	-	१,८११.१७
L	कालावधीकरिता प्रती भाग प्राप्ती						
	मूलभूतः	(१.०२)	(१.१२)	(४.४२)	(१.०२)	(१.१२)	(8.83)
	सौम्यिकृतः	(१.०२)	(१.१२)	(४.४२)	(१.०२)	(१.१२)	(8.83)

वरील निष्कर्ष १२ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे स्वीकारण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लि. कडे दाखल केलेल्या ३० जून, २०२१ रोजी संपलेली तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. निष्कर्षाचे संपूर्ण विवरण बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.b: dia.com आणि कंपनीची वेबसाईट www.wsfx.in वर सुद्धा उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार वॉल स्टीट फायनान्स लिमिटेड करित एन. श्रीक्रिष्णा

पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई, १२ ऑगस्ट, २०२१

युटीक एंटरप्रायजेस लिमिटेड

नों. कार्यालय : ८, एपीजे हाऊस, १३० मुंबई समाचार मार्ग, मुंबई - ४०० ०२३

(सीआयएन : एल५२१००एमएच१९८५पीएलसी०३७७६७) दू : ९१+२२-२२८८ ६१००, ईमेल : info@utique.in/www.utique.in

३० जुन, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

		आ	लप्त					
		संपलेली तिमाही			,	संपलेले वर्ष		
तपशील	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
वर्तनातून एकूण महसुल/उत्पन्न	१०६.१८	१५१.४७	82.८०	६१४.३०	१०६.१८	१५१.४७	४२.८०	६१४.३०
जलवधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)								
कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	८५.७०	(२२.७८)	२४.६२	२४४.७५	८५.२९	(२३.१३)	२४.६२	288.38
जलावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)								
करपूर्व आणि अपवादात्मक बाबींनंतर)	८५.७०	(२२.७८)	२४.६२	२४४.७५	८५.२९	(२३.१३)	२४.६२	288.38
गलावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)								
कर आणि अपवादात्मक बाबींनंतर)	८५.७०	(२२.७८)	२४.६२	२४४.७५	८५.२९	(२३.१३)	२४.६२	288.38
जालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न								
कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर								
र्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	८५.७०	(२२.७८)	२४.६२	ર૪૪.૭५	८५.२९	(२३.१३)	२४.६२	२४४.३४
रणा झालेले समभाग भांडवल								
दर्शनी मूल्य रु. १० प्रती समभाग)	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१
खीव (ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित								
खीव वगळून)	_	_	_	-	_	-	-	_
ति समभाग प्राप्ती (अवार्षिक)								
प्रत्येकी रु. १० चे)								
. मुलभूत :	०.१५	(٥.٥४)	٧٥.٥	٧٧.٥	०.१५	(٥.٥४)	٥.٥٧	٧٧.٥
. सौम्यिकृत :	०.१५	(٥.٥४)	0.08	0.88	०.१५	(٥.٥४)	0.08	0.88

ठिकाण : मुंबई

दिनांक : १३.०८.२०२१

- १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.utique.in वर उपलब्ध
- २. वरील वित्तीय निष्कर्ष संचालक मंडळाने त्यांच्या १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत अभिलिखीत केले. ३. कोव्हीड-१९ ने कंपनीचे सामान्य कामकाज बाधीत केले. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक काळजी आमच्या कार्यालयात घेण्यात येत आहे. कंपनी तिच्या मत्तांचे धारण मूल्य आणि वसुली योग्यतेवर होऊ शकणाऱ्या कोव्हीड-१९ चे परिणाम विचारात घेत आहे. भविष्यातील आर्थिक स्थितीच्या सध्याच्या निदर्शकांच्या आधारे कंपनीला तिच्या मत्तांची धारण रक्कम वसुल होणे अपेक्षित आहे. परिस्थिती वेगाने बदलत असून कोव्हीड-१९ च्या मोठ्या भावी परिणामांची व्याप्ती आणि कालावधी ह्याबाबत अनिश्चितता आहे आणि ह्या निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेस बांधलेल्या अंदाजांपेक्षा ते

वेगळे असू शकतात. भविष्यातील आर्थिक स्थिती आणि तिच्या व्यवसायावरील परिणाम यावर कंपनी सतत बारीक लक्ष ठेवून आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने

बालासिनर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी **लि.,** स्वामी विवकानंद रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ चे संयुक्त सभासद असून . सोसायटीच्या लेआऊटमधील बंगलो क्र. ४९ आणि शेअर्स ३७<mark>१ ते ३७५</mark> धारक असून १९.०७.२०१९ रोजीस त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता निधन याले त्यांचा एक मलगा श्री. दक्षेश जे. रावल यांचे सुद्धा २२.७.२०२१ रोजी निधन झाले. त्यांची विधवा पतनी **शिवानी** दक्षेण रावल यांनी संयक्तपणे त्यांच्या आणि त्यांच्या दोन अज्ञान मुली हिदा डी. रावल आणि दिया डी. रावल यांच्या नावावर सदर बंगलो व शेअर्समधील हक्कांचे शेअर त्यासह सदर मयत संयुक्त प्रभासदांच्या सभासदत्वाच्या हस्तांतातराकरिता सोसायटीला अर्ज केला आहे. सदर सोसायटी ास्तावित हस्तांतरणाविरुद्ध दावे आणि आक्षेप मागवित आहे. ते सदर सोसायटीचे सन्मा. सचिव किंवा श्री. पी. सी. थॉमस, वकील उच्च न्यायालय, शॉप क्र. १०ए, एस्टी अपार्टमेंटस, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ यांच्या कार्यालयत १४ दिवसांच्या आत पृष्ठचर्थ कागदपत्रांसह दाखल करावेत, कसूर केल्यास आवश्यक ते करण्यात येईल.

सही/- पी. सी. थॉमस वकील उच्च न्यायालय दिनांक: १४/०८/२०२१

⊙≲⊡ State Bank of India

दूर.-०२२-२७६५००१०, फॅक्स: ०२२-२७६६७५२५ ईमेल: sbi.18981@sbi.co.in आणि sme.navimum@sbi.co.ir

वाशी, नवी मुंबई-४००७०५

कब्जा सूचना [नियम ८(१) पहा] (स्थावर मिळकतीकरिता)

नेम्नस्वाक्षरीकार हे **स्टेट बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम् १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वाप ज्न दिनांक २८/०५/२०२१ रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार/हमीदार **मे. डंटेग्रिटी फॅशन, प्रो**प्रा श्री. हेमंत रामदेव शर्मा आणि हमीदार सौ. सीमा विष्णु जोशी यास सूचनेतील एकुण नमूद रक्कम म्हणजेच रु ६२,०७,४५३,०० (रुपये बासष्ट लाख सात हजार चारशे त्रेपन्न मात्र) दि. २८/०५/२०२१ रोजीस च्यास देयाच्या अंतिम तारखेपर्यंत मासिक दराने चक्रवाढीने पूढील व्याज आणि इतर प्रभार ची परतफेड सदर सूचन ग्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन खालील वर्णन करण्यात नालेल्या मिळकतीचा सांकेतिक **कब्जा** नियमावलीच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३(४) अन्वरं **११ ऑगस्ट, २०२१** रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणतार्ह

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचन

व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास **रु** ६२,०७,४५३.०० (रुपये बासष्ट लाख सात हजार चारशे त्रेपन्न मात्र) दि. २८/०५/२०२१ रोजीस च्यास . देयाच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज आणि त्यावरील प्रभारासह या रकमेसाठी भाराअधीन राहील.

. गारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३(८) च्या तरतुदीनुसार कर्जदार/हमीदाराचे लक्ष स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकत क्र. सी २०१, २रा मजला, सीबीडी बेलापूर बिल्डिंग कॉम्प्लेक्स, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई चे समभाग गहाण.

प्राधिकृत अधिकार्र दिनांक: ११.०८.२०२१

स्टेट बँक ऑफ इंडिया

SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN - L51100MH1983PLC029600
Registered office: No. 2 Mohatta Bhavan Properties Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 Tel.: 24964656/60; Fax: 24963055; Email: info@sarvamangalmercantile.com; Website: www.sarvamangalmercantile.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2021

	(Rs. In Lakhs, except EPS								
C			Quarter Ended						
Sr. No.	Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021				
INO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)				
1	Total Income from Operations (Net)	0.00	46.91	0.00	54.22				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(18.26)	(0.53)	(14.23)	4.91				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(18.26)	(0.53)	(14.23)	4.91				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(18.26)	(1.65)	(14.23)	3.79				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3967.80	(1111.52)	548.06	2653.08				
6	Equity Share Capital	24.90	24.90	24.90	24.90				
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	-	-	-	3458.13				
8	Earnings Per Share(EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 10/- each)								
	a) Basic (Rs.)	(7.33)	(0.66)	(5.71)	1.52				
	h) Diluted (Rs.)	(7.33)	(0.66)	(5.71)	1.52				

Place: Mumba

1 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results is available on BSE Limited website (www.bseindia.com) and also on Company's website

For Sarvamangal Mercantile Company Limited

Adarsh Somani

Director (DIN:00192609)

जाहीर सूचना

निर्यातीकरीता इमिग्रेशन ॲक्ट, १९८३

अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र क्र.

बीओएम/पीईआर/१००/२-

१५.०६.१९९४ यांच्याद्वारे सूचना

देण्यात येते की त्यांनी वर्ष १९९४ मध्ये

व्यवसाय बंद केला आहे आणि मुळ

नोंदणी प्रमाणपत्र आणि स्थलांतर

पुस्तिका हरविली आहे आणि जे.जे.

मार्ग पोलिस स्टेशन, मुंबई येथे

आवश्यक एफ.आय.आर. दाखल केली

असे असूनही तेथे आमच्या विरुध्द

कोणतीही तक्रार असल्यास सूचनेच्या

प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या आत

संपर्क साधावा. तक्रारीच्या प्रती प्रोटेक्टर

जनरल ऑफ इमिग्रंटस, बाह्य कामकाज

मंत्रालय, भारत सरकार, अकबर भवन,

सत्या मार्ग, चाणक्यपुरी, नवी दिल्ली

११००२१ यांच्याकडे पाठविता येतील.

ठिकाण : मुंबई,

१/२/३६५३/१९९४

इंटरनॅशनल, मन्ष्यबळ

Date: August 13, 2021 आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि. एक्स्प्रेस झोन, ए विंग

१०वा मजला, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ऑबेरॉय मॉल समोर, ANAND RATHI गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः खालील कर्जदार/हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्य इतर बाबीसह तारण आहे, जिचा कब्जा एआरजीएफएल च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती खालील नमुद कर्जदार,हसीत्रराकडून परिशिच्यत विशेषतः नमुद्र केलेली एड्र्ण स्कम आणि वसुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील सर्वेदात्मक व्याज आणि इतर खर्च आणि प्रभाराच्या बसुलीसाठी 'जे आहे जेथे आहे' आणि 'जे आहे जसे आहे' आणि जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने परिशिष्टात विशेष नमुद तारखे रोजीस वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.ne द्वारे ऑनलाईन ई-लिलावाद्वारे विकण्यात येणार आहेत

कर्जदारांचे नावः मे. आर आर कल्याणकर हॉटेल ॲण्ड रिसॉर्टस्

सहकर्जदारांचे नावः श्री. रमेश आर. कल्याणकर सौ. रचना आर. कल्याणकर, प्रा. लि., रसिक बंगला, प्लॉट क्र. ७, रोड क्र. 🛭 श्री. रसिक रमेश कल्याणकर, ४, सेक्टर १२, नविन पनवेल (पू): ४१० २०६.

सौ. रोहिणी आर. कल्याणकर रसिक बंगला. प्लॉट क. ७. नविन पनवेल (पू): ४१० २०६

परिशिष्ट: दुकान क्र. ६, ७, ८ आणि ९, तळ मजला, हार्ड रॉक सीएचएसएल, सेक्टर-७, केंद्रीय विहार रोड, प्राईड सीएचएस समोर, खारघर, नवी मुंबई: ४१० २१०

रु. २,१४,०५,५२२/- (रूपये दोन करोड चौदा लाख
पाच हजार पाचशे बावीस मात्र)
२८ सप्टेंबर, २०२१
रु. ३,४९,३५,०००/- (रूपये तीन करोड एकोणपन्नास
लाख पस्तीस हजार मात्र)
राखीव किंमतीच्या १०%
रु. १०,०००/−
२१ सप्टेंबर, २०२१
स. १० ते दु. ४.००
केवायसीसह २४ सप्टेंबर, २०२१
दु. ४.०० पर्यंत
२८ सप्टेंबर, २०२१
स. १०.०० आणि दु. १.०० दरम्यान

टिप: इच्छक बोलीदार/खरेदीदार लिलाव प्रकियेच्या संदर्भातील तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता आनंद राठी ग्रूपची वेबसाईट www.rathi.com भेट देऊ शकतात.

सदर प्रकाशन हे वरील कर्जदार/इमीदार यांना सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कल्स २००२ च्या नियम ८ (६) आणि ६(१) अन्वये विहित ३० दिवसांची सूचना सुद्धा आहे.

ई-लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरीता. कपया तारण धनकोंच्या वेबसाईट www.rathi.c nttps://sarfaesi.auctiontiger.net मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

दिनांकः १३ ऑगस्ट, २०२१ ठिकाणः मुंबई प्राधिकृत अधिकारी (आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड)

दिनांक : १३ ऑगस्ट, २०२१.

एकमेव प्रोप्रायटर हस्बा इंटरनॅशनल, १५७/२, प्रिंसेस बिल्डिंग, आ.आर.रोड, जे.जे. हॉस्पिटल सिम्नलजवळ, मुंबई - ४०० ००३

T $T\Lambda T\Lambda$

टाटा कपिटल फायनान्शियल सव्हिसस लिमिटड

नोंदणीकृत कार्यालय: ११ वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३.

शाखा कार्यालयः ९०२-९०६, क्वांटम टॉवर, चिंचोली, गोविंदजी श्रॉफ मार्ग, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(१) नुसार)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्विहेसस लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलविण्यासाठी खालील नमुद नुसार **मागणी सूचना** जारी केली होती.

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार त खालील उह्लेखित रकमेसह मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज आणि दंड व्याज, प्रभार, खर्च, इ. या रकमेकरिता <mark>टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस</mark> **लिमिटेड** च्या प्रभाराच्या अधिन राहील.

अ.	कर्ज	कर्जदार/कायदेशीर वारस/	मागणी सूचनेची रक्कम	कब्जाची
क्र.	खाते क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव		तारीख
٧.	२०४४८१९७, २०५६५४४५	?) श्री. निखल प्रदीप थंपी, (कर्जदार स्व. श्री. प्रदीप थंपी यांचे कायदेशीर वारस), २) श्रीम. दक्षा प्रदीप थंपी, (कर्जदार स्व. श्री. प्रदीप थंपी यांचे कायदेशीर वारस), ३) मे. एक्झिक्युटिव्ह एअरवेस् प्रायक्हेट लिमिटेड, सर्वांचा पता २२०१/०२, मेघदूत-ए, स्वामी समर्थ नगर, लोखंडवाला बॅकरोड, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००५३. पता देखीलः १-३, तळ मजला, मलकानी चंबर, डोमेस्टिक एअरपोर्ट जवळ, नेहरु रोड, विले पालें पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००९९, पत्ता देखीलः दुकान क्र. १३, श्रीधाम स्प्लंडर, ओशिवरा, संदिपानी सीएचएसएल, ओशिवरा, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४००१०२	(रुपये दोन कोटी व्याण्णव लाख बाहत्तर हजार तीनगे एकसम्ट आणि अठ्ठेचाळीस पैसे मात्र) म्हणजेच कर्ज खाते क्र. २०४४८१९७ मधील थकीत रु. १,९५,८१,५४०.५१/-, कर्ज खाते क्र.	९ ऑगस्ट, २०२१

मागणी सूचनेची तारीखः २१ मे, २०२१ <u>मिळकतीचे वर्णनः</u> गाव ओशिवरा, जोगेश्वरी (पश्चिम), अंधेरी आणि जिल्हा मुंबई उपनगर जमीन धारक सीटीएस क्र. १/ए (भाग) बांधलेले ओशिवरा, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४००१०२ ओशिवरा संदिपानी टीचर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, येथील ''श्रीधाम स्प्लेंडर'' अशा ज्ञात इमारतीच्या सी विंग मध्ये तळ

आणि	आणि पहिला मजला, दुकान क्र. १३, मोजमापित चटई क्षेत्र १०७८ चौ. फू. बेसमेंट सह							
२	9229229	१) श्रीम. वनिता विजय पतंगिया, (कर्जदार स्व. श्री. विजय कांतिलाल	रु. ४०,५५,४३६.७९/- (रुपये चाळीस	9				
		पतंगिया यांचे कायदेशीर वारस), २) श्री. तरुण विजय पतंगिया (कर्जदार स्व.	लाख पंच्यावन्न हजार चारशे छत्तीस आणि	ऑगस्ट,				
		श्री. विजय कांतिलाल पतांगिया यांचे कायदेशीर वारस), ३) श्रीम. भावना	एकोणऐंशी मात्र) २०/०५/२०२१ रोजीस	२०२१				
		जैन, (कर्जदार स्व. श्री. विजय कांतिलाल पतंगिया यांचे कायदेशीर वारस),	थकीत					
		४) मे. विजय ज्वेलर्स, सर्वांचा पत्ताः १/ए-४०३, वृंदावन सोसायटी, रहेजा						
		टाऊनशिप, राणी सती मार्ग, मालाड पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००९७, देखील पत्ताः						
		रु. क्र. ०७, हेमा बाबूराव चाळ, हायवे जवळ, दारतरी रोड, कुरार गाव, मालाड पूर्व,	मागणी सूचनेची तारीखः २४/०५/२०२१					
		मुंबई, महाराष्ट्र-४०००९७., देखील पत्ताः २०३, इजिममा कॉम्प्लेक्स, रहेजा						

कॉम्प्लेक्स, लिंक रोड, गोरेगाव स्पोटर्स क्लब मागे, मुंबई, महाराष्ट्र-४०००६४. <u>मिळकतीचे वर्णन:</u> फ्लॅट क्र. ४०३, चौथ्या मजल्यावर, ''वृंदावन १-को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी'' अशी ज्ञात इमारत, रहेजा टाऊनशीप, मालाड पूर्व, मुंबई-

फ्लॅट मोजमापित ३९८ चौ. फूट म्हणजेच ३६.९९ चौ. मी. बाल्कनी क्षेत्रासह म्हणजेच ४१ चौ. फू. म्हणजेच ३.८१ चौ. मी. १) श्री. वैभव मोहन वर्तक, २) मे. मल्हार क्रिएशन्स, द्वारा त्यांचे भागीदार श्री. ह. ३९,६९,०२५.५९/-(रुपये वैभव मोहन वर्तक, ३) श्रीम. गायत्री वैभव वर्तक, सर्वांचा पत्ताः सी-३०२, न्यू | एकोणचाळीस लाख एकोणसत्तर हजार साई सृष्टी ''सी'' विंग सीएचएसएल लि., विजय पार्क रोड, जांगिद इस्टेट जवळ, मिरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७, **देखील पत्ता**ः मे. मल्हार क्रिएशन्स, रुम क्र. २, पंचवीस आणि एकोणसाठ पैसे मात्र) म्हणजेच कर्ज खाते क्र. ६३७२०२० मधील

दहिसर, मुंबई, महाराष्ट्र-४०००६८.

प्राकूर हाऊस, वीर हनुमान नगर रोड, संतोषी माता मंदिर रोड जवळ, कंदार पाडा जवळ,

मागणी सूचनेची तारीखः २७ मे, २०२९ मिळकतीचे वर्णनः गाव मिरा, तालुका आणि जिल्हा ठाणे आणि नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा ठाणे जमीन धारक सर्व्हे क्र. १६३/१(भा)(ओल्ड), ३४/१(भा)(न्यू) बांधलेले ''साई सृष्टी कॉम्प्लेक्स'' अशा ज्ञात कॉम्प्लेक्स मधील बिल्डिंग सी च्या ''सी'' विंग मधील तिसऱ्या मजल्य

थकीत रु. ३६,७७,८६०.६६/-, कर्ज खाते क्र

६५६८६८१ मधील थकीत रु २,९१,१६४,९३/- २६ मे, २०२१ रोजी

. फ्लॅट मोजमापित ४४४ चौ. फूट म्हणजेच समतूल्य ४१.२४ चौ. मीटर्स (बिल्ट अप क्षेत्र)

प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड दिनांक : १४ ऑगस्ट, २०२१ ठिकाण: मुंबई